

THRU ONLINE FILING

November 8, 2019

The Secretary
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
27th Floor, Dalal Street
Mumbai 400 023

Dear Sir / Madam,


Sub: Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015- Financial Results Published in Newspapers

Please find enclosed copies of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months September 30, 2019 of the financial year 2019-20 published on November 8, 2019 in Financial Express (all India editions), in Nav Shakti (in Marathi) and Free Press.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,
For Ipca Laboratories Limited



Harish P. Kamath
Corporate Counsel & Company Secretary

Encl: a/a

Cc: The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th Flr, Plot # C/1
G Block, Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai 400 051

Ipca Laboratories Ltd.
www.ipca.com

LANCER CONTAINER LINES LIMITED

CIN - L74990MH2011PLC214448
 Regd Office: Mayuresh Chambers Premises Co-op Society Ltd, Plot No.60, Unit No.H02-2, H02-3, H02-4, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai-400614. Tel No. +91 22 27566940/41/42, E-Mail:secretarial@lancermarine.in, Website: www.lancermarine.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30,2019

S. No	Particulars	Quarter ended			Half year ended		Year ended
		30.09.2019 Unaudited	30.06.2019 Unaudited	30.09.2018 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2018 Unaudited	31.03.2019 Audited
1	Total Income from Operations	6,483.46	5,299.93	4,397.90	11,783.41	7,956.52	19,796.18
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	325.14	275.47	340.35	600.61	573.27	1,169.68
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	325.14	275.47	340.35	600.61	573.27	1,169.68
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	173.74	195.26	246.58	368.99	415.32	822.24
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	173.96	196.12	246.58	370.07	415.32	825.50
6	Equity Share Capital	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year						1,709.23
8	Earnings Per Share (before & after extraordinary items) of Rs 10/-each Basic & Diluted	1.73	1.95	2.45	3.68	4.13	8.18

1) The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly and half yearly Financial Results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly and half yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the company's website: www.lancermarine.in

On behalf of Board of Directors
For Lancer Container Lines Limited
 Sd/-
V S Manesh
 Director
 DIN: 03153583

Gujarat State Investments Limited

Registered Office: 6th Floor, HK House, Ashram Road, Ahmedabad - 380009
 CIN : U64990GJ1988SGC010307

Extracts of standalone financial results for half year ended on 30th September, 2019

Sr. No.	Particulars	Half Year Ended		Year Ended
		30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	31.03.2019 (Audited)
1	Total Income from Operations (net)	7,011.06	9,208.52	26,877.57
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items	4,306.86	9,159.93	26,554.18
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	4,306.86	17,394.25	9,159.93
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	4,291.56	9,993.39	26,295.09
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,291.13	-16,301.61	9,993.39
6	Equity Share Capital	1,04,276.91	1,04,276.91	1,04,276.91
7	Reserves (including Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)	79,378.65	58,785.90	75,087.51
8	Earning per share of Rs. 10/- each			
	a) Basic (in Rs.)	0.41	0.96	2.52
	b) Diluted (in Rs.)	0.41	0.96	2.52

Notes: (1) The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were reviewed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on 07th November, 2019. (2) The above results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down Indian Accounting Standards (Ind AS) - 34 Interim Financial Reporting, notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India. (3) The above Unaudited Standalone Financial Results for the half year ended on September 30, 2019 are available on the website of NSE Limited (www.nseindia.com) and website of the company (www.gujils.in). (4) Previous Period's Year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary.

For and on Behalf of Board of Directors
Gujarat State Investments Limited
 Sd/-
Manoj Kumar
 Managing Director

GEM TESTING LABORATORY
 (THE GEM & JEWELLERY EXPORT PROMOTION COUNCIL)
 Rajasthan Chamber Bhawan, M.I. Road, Jaipur - 03
Tender Notice No. GJEPC-GTL/2019-20/01
 Sealed bids in "two-bid" system are invited for procurement of EDXRF system as per following schedule: 1. Last date of submission of Bids: 30th November 2019, by 2:00 PM 2. Date of opening of Bids: 30th November 2019, at 5:00 PM
 3. Details and tender document are available on website www.gtljaipur.info. It may also be noted that any correspondence to this tender will only be notified on the website. 4. Date of Pre-bid meeting: 13th November 2019 at 11:00 AM.

IDBI mutual
IDBI Asset Management Limited
 CIN: U65100MH2010PLC199319
 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
 Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

Notice No. 09/2019-20
 Investors are requested to note that there is a change in SMS number of IDBI Mutual Fund. The new SMS number is: 09355492200
 This notice shall form an integral part of SID/KIM/SAI of IDBI Mutual Fund, as amended from time to time. All the others terms and conditions of SID/KIM/SAI will remain unchanged.
 For IDBI Asset Management Limited
 (Investment Manager to IDBI Mutual Fund)
 Sd/-
Head - Compliance and Risk Management
 Place : Mumbai
 Date : November 7, 2019

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

TV VISION LTD
 CIN: L64200MH2007PLC172707
 Regd Office: 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai-400 053
 E-mail: cs@tvvision.in; Website: www.tvvision.in
 Tel.: 022-40230000; Fax: 022-26395459

NOTICE
 Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 14, 2019, inter alia, to consider and approve the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019. The information is also available on the website of the Company viz. www.tvvision.in and is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed.
 For TV Vision Limited
 Sd/-
Shilpa Jain
 Company Secretary & Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: September 6, 2019

SAB EVENTS AND GOVERNANCE NOW Media Ltd
 CIN: L22222MH2014PLC254848
 Regd. Off.: 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053
 E-mail: cs@governancenow.com; Website: www.governancenow.com
 Tel.: 022 40230711; Fax: 022 26395459

NOTICE
 Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 14, 2019, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019. The information is also available on the website of the Company viz. www.governancenow.com and is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed.
 For SAB Events & Governance Now Media Limited
 Sd/-
Payal Garg
 Company Secretary & Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: September 6, 2019

ipca
 A dose of life
Ipca Laboratories Limited
 Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067.
 CIN : L24239MH1949PLC007837. Tel: +91 22 6647 4444, E-mail: investors@ipca.com, Website: www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019 (₹ Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		
		Sept 30, 2019 Unaudited	June 30, 2019 Unaudited	Sept 30, 2018 Unaudited	Sept 30, 2019 Unaudited	Sept 30, 2018 Unaudited	March 31, 2019 Audited
1	Total Income from operations	1298.70	1098.53	1026.76	2397.23	1916.51	3830.86
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	225.43	166.78	140.84	392.21	222.26	546.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	225.43	166.78	140.84	392.21	222.26	546.46
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	193.54	129.43	118.54	322.97	187.09	442.22
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	193.34	128.56	121.21	321.90	195.78	438.39
6	Equity Share Capital	25.27	25.27	25.27	25.27	25.27	25.27
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	3372.75	2851.62	3097.12
8	Earnings per share of ₹ 2/- each (not annualised): Basic (₹) Diluted (₹)	15.32 15.32	10.24 10.24	9.38 9.38	25.56 25.56	14.81 14.81	35.01 35.01

Notes:
 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).
 2 Additional Information on Standalone Unaudited Financial Results is as follows:

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		
		Sept 30, 2019 Unaudited	June 30, 2019 Unaudited	Sept 30, 2018 Unaudited	Sept 30, 2019 Unaudited	Sept 30, 2018 Unaudited	March 31, 2019 Audited
1	Total Income from operations	1226.89	1030.44	1011.57	2257.33	1879.13	3687.74
2	Profit before Tax	226.73	167.96	141.00	394.69	219.22	557.39
3	Profit after Tax	196.02	132.05	119.74	328.07	185.26	454.91

By Order of the Board
For Ipca Laboratories Limited
 Premechand Godha
 Chairman & Managing Director
 (DIN 00012691)

Place: Mumbai,
 Date : November 7, 2019

JINDAL POLY INVESTMENT AND FINANCE COMPANY LTD.
 CIN: L65923UP2012PLC051433
 Regd. Office : 19th K.M., Hapur - Bulandshahr Road, P.O. Gulaothi, Distt. Bulandshahr - 203408 (U.P)
 Head Office: Plot No.12, Local Shopping Complex, Sector-B 1, Vasant Kunj, New Delhi-110070
 Phone : 011-26139256; 49322100
 Website : www.jpicf.com; E-mail: cs_jpicf@jindalgroup.com

NOTICE
 Pursuant to the provisions of Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of Board of Directors of Jindal Poly Investment and Finance Company Limited is scheduled to be held on Thursday, the 14th November, 2019 at Head Office of the Company inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2019. Further details are also available on website of Company i.e. www.jpicf.com as well as website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com & www.nseindia.com.
 For Jindal Poly Investment and Finance Company Limited
 Sd/-
Rupesh Kumar
 Company Secretary
 ACS-43104
 Date : 07.11.2019
 Place : New Delhi

PRABHAT DAIRY LIMITED
 CIN: L01100PN1998PLC013068
 Regd. Office: Gat 122, At Post Ranjanhol, Taluka Rahata
 Shirampur Dist. Ahmednagar - 413720, Maharashtra
 Tel No.: 02422-265995
 Email : investor@prabhataidairy.in Website: www.prabhata-india.in

NOTICE
 Pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, **November 14, 2019** inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company (Consolidated and Standalone) for the quarter and half year ended on **September 30, 2019**. The details of the said meeting is also available on the website of the Company i.e. www.prabhata-india.in and also at the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
 For Prabhata Dairy Limited
 Sd/-
Dipti Todkar
 Company Secretary
 Place: Shirampur
 Date: 7th November, 2019

MERCATOR LIMITED
 Registered Office: 83-87, Mittal Tower B- Wing, Nariman Point, Mumbai - 400 021 CIN:L63090MH1983PLC031418
 Tel: +912266373333. Fax:+912266373334 Website: www.mercator.in
 E-mail: secretarial@mercator.in; investors@mercator.in

NOTICE
 Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Mercator Limited is scheduled to be held on Wednesday, November 13, 2019, at the Registered office of the Company, inter alia; to consider, approve and take on record:
 1. Audited Consolidated Financial Results of the Company for the quarter/year ended March 31, 2019 along with Audit Report;
 2. Unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019 along with Limited Review Report and
 3. Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended September 30, 2019 along with Limited Review Report.
 This Notice is also available on the website of the Company at www.mercator.in and on the website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.
 For Mercator Limited
 Sd/-
Rajendra Kothari
 CFO & Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: November 07, 2019

German bank KfW signs \$200-m loan pact for Kerala road rebuilding

FE BUREAU
 Thiruvananthapuram,
 November 7

GERMAN BANK KFW has offered a \$200-million soft loan for rebuilding the Kerala roads damaged in the devastating floods of 2018. Representatives of the bank have inked an agreement to this effect here this week.

The pact would get the ₹1,800-crore reconstruction of 31 roads in Kerala going by May 2020, the state government said in a release.

The German Bank's pact comes close on the heels of World Bank's decision to allow a \$250-million development policy loan for the 'Rebuild Kerala Initiative'. KfW is also providing a ₹25-crore grant for institutional capacity building in development.

Carla Berke, team leader, India mission, KfW Bank; Jan T Albers, executive manager, Frankfurt Urban Development Project; Kiran Avadhanula, senior sector specialist, Delhi Urban Development; Tom Jose, chief secretary (Kerala), and RK Singh (principal secretary - tourism, Kerala), were involved in the discussions prior to the signing of the agreement.

This detailing pact is a follow-up on the loan agreement signed between the Central government and KfW on October

30 after the clearance from the ministry of economic affairs. Interest rates on the loan will be 1-1.5% above Libor (London Inter-bank Offered Rate), officials of 'Rebuild Kerala Initiative' told FE. KfW's loan is to come in two tranches.

Kerala State Transport Project (KSTP), the implementing agency, has been asked to complete the road reconstruction project within five years. The 31 roads together would involve 800 km in length.

Contrary to World Bank assistance, the payments of KfW are bill-based. This means KfW has assigned its consultant KSTP to monitor the projects on their behalf.

CBIC to communicate with taxpayers using document identification number

FE BUREAU
 New Delhi, November 7

THE INDIRECT TAX department (CBIC) will quote a computer-generated document identification number (DIN) for its communications with taxpayers starting Friday. The system, which is expected to bring transparency and shield taxpayers from harassment, has already been implemented by the direct tax department.

The CBIC circular said no search authorisation, summons, arrest memo, inspection notices and letters issued in the course of any enquiry would be issued without DIN being duly quoted prominently in the body of such communication.

However, the circular clarified that an official can issue communications without a DIN



If there are technical difficulties or when the communication is required to be issued at short notice. But such communications would also need to be regularised within 15 working days of its issuance, it said.

Any specified document issued without the electronically generated DIN would be treated as invalid and deemed to have never been issued, the circular added. "From now on, any communication from GST or Customs or central excise department without a computer generated DIN, would be

treated as invalid and shall be non est in law or deemed to be as if it has never been issued," revenue secretary Ajay Bhushan Pandey said. He added that the DIN system would be extended to other communications by the end of next month.

CBIC head Pranab K Das said: "This measure would create a digital directory for maintaining a proper audit trail of such communications. Now, all such specified communications with DIN would be verifiable on the online portal cbiccdm.gov.in."

Tanushree Roy, director-GST at Nangia Andersen Consulting, said the circular would help the taxpayers verify the genuineness of the communication along with creating a digital directory for maintaining a proper audit trail of such communication.

CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT ("DPS") PUBLISHED ON SEPTEMBER 13, 2019 FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

FRONTIER INFORMATICS LIMITED

Registered Office: Plot Nos. 31 (part) & 32, 3rd Floor, Tower-A, Ramky Selenium Financial District Nanakramguda, Hyderabad - 500 032, Telangana, India; Tel: 040-23007456; Email: frontier@fintia.com; Website: www.fintia.com; CORPORATE IDENTITY NUMBER: L72200TG1986PLC006644

This Advertisement is being issued by Saffron Capital Advisors Private Limited ("Manager to the Offer"), on behalf of Mr. Ramarao Atchuta Mullapudi ("Acquirer") together with Ms. Harika Vardhani Mullapudi ("Person acting in concert / PAC") pursuant to Regulation 18(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") in respect of the open offer ("Offer") for acquisition of up to 2,46,88,352 (Two crore forty six lakhs eighty eight thousand three hundred fifty two) fully paid-up equity shares of face value of ₹ 1 each ("Equity Shares"), representing upto 26% of the total Emerging Voting Share Capital of Frontier Informatics Limited ("Target Company") on a fully diluted basis, as of the tenth working day from the date of closure of the tendering period of the open offer ("Voting Share Capital"), from the eligible public shareholders of the Target Company for cash at a price of ₹ 3.50 (Rupees three and paise fifty only) per equity share. The DPS with respect to the aforementioned Offer was published on Friday, September 13, 2019 in all the editions of Financial Express (English Daily), Jansatta (Hindi Daily), Mumbai Lakshdeep (Marathi Daily) and Surya (Telugu Regional Daily) where the Registered Office of the Target Company is located.

This Corrigendum is being issued pursuant to changes/amendments advised by SEBI vide its letter number SEBI/HO/CFD/DCR1/OWP/2019/28430 dated October 25, 2019. Capitalized terms used in this Corrigendum but not defined herein shall have the same meaning as assigned to them in the DPS. This Corrigendum is being issued in all the newspapers in which the original DPS was published.

The public shareholders of the Target Company are requested to kindly note the following information related to the Offer:

A) The revised schedule of activities pertaining to the Offer is set forth below:

Activity	Original Schedule (Day and Date)	Revised Schedule (Day and Date)
Issuance of Public Announcement (PA)	Thursday, September 05, 2019	Thursday, September 05, 2019
Publication of DPS in the newspapers	Friday, September 13, 2019	Friday, September 13, 2019
Filing of the draft letter of offer with SEBI	Friday, September 20, 2019	Friday, September 20, 2019
Last date for a competitive bid	Monday, October 07, 2019	Monday, October 07, 2019
Last date for SEBI observations on draft letter of offer (in the event SEBI has not sought clarifications or additional information from the Manager to the Offer)	Tuesday, October 15, 2019	Friday, October 25, 2019
Identified Date*	Thursday, October 17, 2019	Wednesday, October 30, 2019
Last date by which Letter of Offer duly incorporating SEBI's comments to the Draft Letter of Offer, is required to be dispatched to shareholders	Thursday, October 24, 2019	Wednesday, November 06, 2019
Last date by which the committee of the independent directors of the Target Company shall give its recommendation on the Open Offer to the Public Shareholders	Wednesday, October 30, 2019	Monday, November 11, 2019
Last date for upward revision of the Offer price/ Offer size	Thursday, October 31, 2019	Wednesday, November 13, 2019
Last date of publication of the Open Offer opening public announcement, announcing the schedule of activities of this Open Offer, status of statutory and other approvals, if any, and procedure for tendering acceptances	Thursday, October 31, 2019	Wednesday, November 13, 2019
Date of commencement of Tendering Period (Offer Opening Date)	Friday, November 01, 2019	Thursday, November 14, 2019
Date of Expiry of Tendering Period (Offer Closing Date)	Friday, November 15, 2019	Wednesday, November 27, 2019
Date by which all requirements including payment of consideration, rejection/acceptance and return of Shares to the Public Shareholders of the Target Company whose Shares have been rejected in this Open Offer	Friday, November 29, 2019	Wednesday, December 11, 2019
Last date for issue of post-offer advertisement	Friday, December 06, 2019	Wednesday, December 18, 2019

*Identified Date is only for the purpose of determining the Public Shareholders of the Target Company as on such date to whom the Letter of Offer shall be posted. It is clarified that all the Public Shareholders (registered or unregistered) who own the Offer Shares are eligible to participate in the Open Offer at any time before the closure of the Tendering Period.

OTHER INFORMATION

- The Target Company has filed with BSE the requisite documents for obtaining in-principle approval for the issue and allotment of upto 4,40,00,000 equity shares to be issued on preferential basis to the Acquirer, PAC and other shareholders of Xenosoft in terms of Regulation 28(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. BSE vide its letter no. DCS/PREF/BA/PRE/353/2019-20 dated November 07, 2019 has granted an in-principle approval for issue of 4,39,95,930 shares.
- PROCEDURE TO BE FOLLOWED BY SHAREHOLDERS WHO ARE HOLDING SHARES IN PHYSICAL FORM:**
 - As per the proviso to Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations (as amended) by the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fourth Amendment) Regulations, 2018, effective from April 01, 2019, requests for effecting transfer of securities shall not be processed unless the securities are held in the dematerialized form with a depository.
 - Please note that the Shares held in physical form and tendered under the Open Offer would not be accepted. Public Shareholders holding Shares in physical form are therefore requested to dematerialize their physical shareholding before participating in the Open Offer.
 - Accordingly, the Public Shareholders who are holding Shares in physical form and are desirous of tendering their Shares in the Open Offer can do so only after their Shares are dematerialized. Such Public Shareholders are advised to approach any depository participant to have their Shares dematerialized.
 - The Public Shareholders holding Shares in Dematerialized mode are not required to fill any Form of Acceptance.
- References to various dates as mentioned in Public Announcement/Detailed Public Statement/Draft Letter of Offer should be read as per revised activity schedule as mentioned above.
- The Open Offer shall continue and shall be completed as per the schedule set out above and updated in the Letter of Offer sent to shareholders of the Target Company.
- All the other terms

Thomas Cook (India) Limited

Regd Office: Thomas Cook Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001
Tel.: +91 22 4242 7000 **Fax:** +91 22 2302 2864 **Website:** www.thomascook.in
Toll-Free No.: 1800-2099-100 **Email:** sharedept@in.thomascook.com
CIN: L63040MH1978PLC020717



UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

Particulars	₹ in Lakhs) except Earnings per share		
	Quarter ended September 30, 2019	Half year ended September 30, 2019	Quarter ended September 30, 2018
Total Income from operations	1,74,759.4	4,08,329.7	1,61,114.9
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(342.1)	3,821.1	(1,186.6)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(342.1)	3,821.1	(1,186.6)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	426.4	2,500.3	(624.7)
Total Comprehensive Income for the period	1,143.7	2,996.5	1,289.3
Equity Share Capital	3,709.1	3,709.1	3,705.0
Reserves (excluding revaluation reserves)	8,41,115.7	8,41,115.7	8,63,391.7
Earnings per share (of Re. 1 each)			
Basic :	0.10	0.72	(0.23)
Diluted :	0.10	0.72	(0.23)

- Notes:**
- The results for the quarter and half year ended September 30, 2019 have been subjected to a limited review by the Statutory Auditors in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("the Listing Regulations, 2015").
 - The above results were reviewed by the Audit cum Risk Management Committee at its meeting held on November 7, 2019 and approved at the meeting of the Board of Directors held on that date.
 - Reserves (excluding revaluation reserves) are stated as at March 31, 2019 and March 31, 2018 for quarter and half year ended September 30, 2019 and September 30, 2018 respectively.
 - The details as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in relation to the Standalone Results are as follows:

Particulars	₹ in Lakhs)		
	Quarter ended September 30, 2019	Half year ended September 30, 2019	Quarter ended September 30, 2018
Turnover	53,536.5	1,46,657.0	56,597.2
Profit before tax	339.4	6,108.9	1,345.9
Profit after tax	221.8	3,882.1	898.6

- The above is an extract of the detailed format of Quarterly & Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website [www.bseindia.com], [www.nseindia.com] and companies website [www.thomascook.in].

For Thomas Cook (India) Limited
Madhavan Menon
Chairman and Managing Director

Place : Mumbai
Date : November 7, 2019

GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED

Regd Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST),
MUMBAI-400 096; Ph: 022-4488 4488; Fax: 022-2829 0603
Website: www.genesys.com; E-mail:investors@genesys.com
CIN: L65990MH1983PLC029197

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Meeting of the Board of Directors of the Company will be held at registered office of the Company on Thursday, November 14, 2019, inter alia, to consider, approve and take on record the un-audited financial results (standalone and consolidated) of the Company for the second quarter ended on September 30, 2019.

This information is also available on the website of the Company at www.genesys.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Genesys International Corporation Limited
Sd/-
Vineet Chopra
Place: Mumbai
Dated: November 07, 2019
Vice President - Legal & Company Secretary

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 096
Ph: 022-4488 4488; Fax:022-2829 0603
Website: www.giesl.com; E-Mail: investors@giesl.com
CIN:L40109MH2006PLC163731

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held at the registered office of the Company on Thursday, November 14, 2019, inter alia, to consider, approve and take on record the un-audited financial results of the Company for the second quarter ended on September 30, 2019.

This information is also available on the website of the Company at www.giesl.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For GI Engineering Solutions Limited
Sd/-
Sunil Patel
Place: Mumbai
Dated: November 07, 2019
Company Secretary & Compliance Officer



PRAXIS HOME RETAIL LIMITED

CIN: L52100MH2011PLC212866

Registered Office & Corporate Office: Think Techno Campus, Jolly Board Tower D, Ground Floor, Kanjurmarg (East), Mumbai 400 042.
Tel: (91 22) 7106 8031; Fax: (91 22) 7106 8032; email: investorrelations@praxisretail.in, Website: www.praxisretail.in

Extracts of Unaudited Financial Results for the Quarter and Half-year ended September 30, 2019

Sr. No.	Particulars	₹ in Lakhs)		
		Quarter ended		Six Months ended
		30/09/2019	30/09/2018	30/09/2019
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	19,284.36	18,317.28	35,503.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(1,847.53)	104.60	(4,400.38)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,847.53)	104.60	(4,400.38)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,847.53)	106.32	(4,400.38)
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,851.53)	106.32	(4,408.38)
6	Equity Share Capital (Face Value ₹ 5/- per share)	1,231.66	1,231.66	1,231.66
7	Earnings Per Share (Face Value ₹ 5/- per Share); Basic and Diluted (₹):	(7.50)	0.43	(17.86)

Notes:

- The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
- After the review of the Audit Committee, the Board of directors of the Company has approved the financial results at their meeting held on November 07, 2019.
- The Company has adopted modified retrospective approach as per para C8 (c)(ii) of IND AS 116 - Leases to its leases, effective from annual reporting period beginning April 1, 2019. This has resulted in recognizing a right of use assets an amount equal to the lease liability of Rs. 31,456.44 lakhs as at April 1, 2019. In the statement of profit and loss for the current period operating lease expenses has changed from Rent including lease rentals to depreciation cost for the right of use assets and finance cost for interest accrued on lease liability. To this extent, performance for the current quarter and half-year ended September 30, 2019 is not comparable with previous period results. Reconciliation for the above effect on Statement of Profit and Loss for the current quarter and half-year ended September 30, 2019 is as under:

Particulars	Quarter ended September 30, 2019 (Erstwhile basis)	Changes due to Ind AS 116 Increase/ (Decrease)	Quarter ended September 30, 2019 (As reported)	Half-Year ended September 30, 2019 (Erstwhile basis)	Changes due to Ind AS 116 Increase/ (Decrease)	Half-Year ended September 30, 2019 (As reported)
Rent including Lease Rental	2,804.84	(1,748.64)	1,056.20	5,355.30	(3,377.62)	1,977.68
Finance Costs	143.93	897.18	1,041.11	263.31	1,688.34	1,951.65
Depreciation and Amortisation Expenses	20.85	1,394.09	1,414.94	44.31	2,709.02	2,753.33
Loss before tax	(1,304.90)	542.63	(1,847.53)	(3,380.63)	1,019.75	(4,400.38)

For Praxis Home Retail Limited
Sd/-
Viraj Didwania
Chairman & Managing Director

Place : Mumbai
Date : November 7, 2019



Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067.
CIN: L24239MH1949PLC007837, Tel: +91 22 6647 4444, E-mail : investors@ipca.com, Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		Sept 30, 2019	June 30, 2019	Sept 30, 2018	Sept 30, 2019	Sept 30, 2018	March 31, 2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1298.70	1098.53	1026.76	2397.23	1916.51	3830.86
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	225.43	166.78	140.64	392.21	222.26	546.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	225.43	166.78	140.64	392.21	222.26	546.46
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	193.54	129.43	118.54	322.97	187.09	442.22
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	193.34	128.56	121.21	321.90	195.78	438.39
6	Equity Share Capital	25.27	25.27	25.27	25.27	25.27	25.27
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	3372.75	2851.62	3097.12
8	Earnings per share of ₹ 2/- each (not annualised):						
	Basic (₹)	15.32	10.24	9.38	25.56	14.81	35.01
	Diluted (₹)	15.32	10.24	9.38	25.56	14.81	35.01

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).
 - Additional information on Standalone Unaudited Financial Results is as follows:

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		Sept 30, 2019	June 30, 2019	Sept 30, 2018	Sept 30, 2019	Sept 30, 2018	March 31, 2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1226.89	1030.44	1011.57	2257.33	1879.13	3687.74
2	Profit before Tax	226.73	167.96	141.00	394.69	219.22	557.39
3	Profit after Tax	196.02	132.05	119.74	328.07	185.26	454.91

By Order of the Board
For Ipca Laboratories Limited
Premchand Godha
Chairman & Managing Director
(DIN 00012691)

Place : Mumbai,
Date : November 7, 2019



Loan Collection & Recovery Department /Mumbai Division

The Federal Bank Ltd. Loan Collection & Recovery Department, Mumbai Division, 134 Jolly Maker Chambers II, 13th Floor, Nariman Point, Mumbai 400 021
Phone No. : 022 2202548/22028427, Email Id : mumlrdd@federalbank.co.in

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Federal Bank Ltd. under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (hereinafter referred to as Rules) issued a demand notice dated 01/11/2017 calling upon the borrower (1) M/s. DSA Airfreight Pvt. Ltd. Situated at Gala No. 310, 119, Business Point, Sahar Road, Next to Sahar Cargo Complex, Andheri (East), Mumbai-400 099, (2) Mrs. Deepika D. Parab, residing at A/42, Wadia EST, Bell Bazar, Kurla (West), Mumbai-400 070, (3) Mr. Digamber S. Tembulkar residing at 604/A-9, Good People CHSL, Sector-6, Charkop, Kandivli (West), Mumbai-400 057, (4) Mr. Sandeep V. Tirwadakar, residing at 2/5, Shiv Sadan, Maharashtra Nagar, Bhandup (West), Mumbai-400 078 and (5) Mr. Asmit J. Hargude, residing at Cliff End CHSL, Plot No. 14/2/10, Bhavani Nagar, Marol Maroshi Road, Marol, Andheri (West), Mumbai-400 059, to repay the amount mentioned in the notice being ₹ 3,25,26,819.11 (Rupees Three Crore Twenty-Five Lakhs Twenty-Six Thousand Eight Hundred Nineteen and Paise Eleven Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this 04th day of November the year 2019.

The borrower's attention is invited to the provisions of section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets (security properties).

The borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Federal Bank Ltd. for an amount of ₹ 4,43,44,959.11 (Rupees Four Crore Forty Three Lakhs Forty Four Thousand Nine Hundred Fifty Nine and Paise Eleven Only) as on 31/10/2019 together with further interest and costs/other charges till the date of final payments.

Description of the Immovable Property

- All the piece and parcel of the residential Flat No. A/9 having an extent of 25 sq. mtrs. carpet area on ground floor of the building known as Charkop (1) Good People CHSL, Village Kandivli, Taluka Borivli, situated at Plot No. 604, RCS 54, bearing Survey No. 149 of village Kandivli, Taluka Borivli, Registration and Sub-Registration District of Mumbai Suburban and within the limits of "R Central" Ward of Brihanmumbai Mahanagarपालिका and bounded on the East by Open Plot, on the West by Mitashu Building, on the South by Road, and on the North by Plot No. 603.

The Federal Bank Ltd.
Lecin C
Assistant Vice President and Division Head
Loan Collection & Recovery Department
Mumbai Division
Date : 04/11/2019
Place : Mumbai
(Authorised Officer Under SARFAESI Act)



Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001; CIN: L24240MH1952PLC008951.

Email Id: investor.relations@trent-tata.com; Tel: 022-67008090; Website: www.mywestside.com.

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Six months ended 30th September 2019

₹ in Lakhs

Particulars	STANDALONE						CONSOLIDATED											
	For Quarter Ended			For Six Months ended			For the year ended on			For Quarter Ended			For Six Months ended			For the year ended on		
	30 th Sept. 2019	30 th June 2019	30 th Sept. 2018	30 th Sept. 2019	30 th Sept. 2018	31 st March 2019	30 th Sept. 2019	30 th June 2019	30 th Sept. 2018	30 th Sept. 2019	30 th Sept. 2018	30 th Sept. 2018	30 th Sept. 2019	30 th Sept. 2018	31 st March 2019			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
Total income from operations	86,126.48	80,308.91	62,828.63	166,435.40	122,459.22	256,798.12	89,834.80	82,390.35	65,339.72	172,225.15	127,614.90	267,106.36						
Net Profit for the period/ year before tax and exceptional item	5,777.16	8,649.18	5,050.69	14,426.32	10,919.26	18,960.85	3,840.03	6,936.20	4,057.85	10,776.21	10,062.04	16,846.72						
Net Profit for the period/ year before tax after exceptional item	5,777.16	8,649.18	5,050.69	14,426.32	10,919.26	18,915.85	3,840.03	6,936.20	4,057.85	10,776.21	10,062.04	16,846.72						
Net Profit for the period/ year after tax after exceptional item	3,828.52	5,794.18	3,290.69	9,622.68	7,126.26	12,749.40	1,727.45	3,632.13	2,114.16	5,359.56	5,704.80	9,483.69						
Other comprehensive income for the period/ year, net of tax	(130.98)	15.48	(51.84)	(115.50)	(27.61)	(177.30)	(165.03)	22.83	(84.55)	(142.20)	(44.56)	(94.72)						
Total Comprehensive Income after tax for the period/ year	3,697.54	5,809.66	3,238.85	9,507.18	7,098.65	12,572.10	1,562.42	3,654.96	2,029.61	5,217.36	5,660.24	9,388.97						
Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1 per Equity Share)	3,554.87	3,323.17	3,323.17	3,554.87	3,323.17	3,323.17	3,554.87	3,323.17	3,323.17	3,554.87	3,323.17	3,323.17						
Earning Per Share (of ₹ 1/- each) (not annualised):																		
(a) Basic	1.10	1.74	0.99	2.84	2.14	3.84	0.54	1.13	0.64	1.66	1.72	2.92						
(b) Diluted	1.10	1.74	0.99	2.84	2.14	3.84	0.54	1.13	0.64	1.66	1.72	2.92						
Debt Equity Ratio				1.06	0.24	0.29												
Debt Service Coverage Ratio				1.02	0.40	0.70												
Interest Service Coverage Ratio				2.21	7.32	6.25												
Assets Coverage Ratio				1.50	5.90	6.41												
Debt Redemption Reserve				10,000.00	9,375.00	10,000.00				10,000								

वसुली कार्यालय समक्ष

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 11

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) बँकिंग विभाग,

३ रा मजला, एमटीएनएल भवन, कुलाबा मार्केटजवळ, कुलाबा, मुंबई-४००००५.

निशाणी क्र.: १६

पुढील तारीख : १९.११.२०१९

.....अर्जदार/प्रमाणपत्र धारक

स्टेट बँक ऑफ इंडिया
विरुध्द
मे. स्वाती डायमंडस् आणि ११ अन्यप्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार
विक्री उद्‌घोषणा मांडण्यासाठीची सूचना

ज्याअर्धी समनानीय पीठासिन अधिकारी यानी ज्ञ्याज आणि खर्चांसह रु. ३५,६८,२५,३८५.५८/- (रुपये पत्तीस कोटी अठ्ठुसह लाख अठ्ठुसह हजार तीनशे पंच्याऐशी आणि अठ्ठावन्न पैसे मात्र) ची रकम नश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्‌घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बाजा, प्रभार, दावे किंवा दायित्त्वे निम्नस्थाश्रीकाराना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

ज्याअर्धी तुम्ही रकम चुकती केलेली नाही आणि निम्नस्थाश्रीकारानी खालील नमूद मिळकत जपली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्‌घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता दि. १९ नोव्हेंबर, २०१९ रोजी तारीख नश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्‌घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बाजा, प्रभार, दावे किंवा दायित्त्वे निम्नस्थाश्रीकाराना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे विस्तृतीकरण

ए) फ्लॅट क्र. ६०३, रूबी अपार्टमेंटस्, २५३, चाळकेकर रोड, मुंबई-४०० ००६ प्रतिवादी क्र. ६ बी) फ्लॅट क्र. ४०२ व गॅरज क्र. (ए) व (बी) (१७ व १८), प्लेनॅट पार्क, पेडर रोड, मुंबई-४०० ०२६ प्रतिवादी क्र. ७

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ०५.११.२०१९ रोजी मुंबई येथे दिले.

सही/-

(सुजीत कुमार)

वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 11, मुंबई

शिक्या

प्रति,
१. मे. स्वाती डायमंडस्:- १०१४ आणि १०१५, प्रसाद चेंबर्स, ऑफरा हाऊस, मुंबई-४०० ००४.

२. श्री. प्रोखर जे. मेहता:- मिनी दिव्या – लोक बंगला, “मिनी दिव्या-लोक” को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, ३२०, एल. डी. रुपारेले रोड, मलबार हिल, मुंबई-४०० ००६.

३. श्री. श्रौलेख जे. मेहता:- ३-के, अलंकार, ३ हाकेंस रोड, तीत बत्ती रोड लगत, चाळकेकर, मुंबई-४०० ००६.

४. श्री. अनमोल एस. मेहता:- मिनी दिव्या – लोक बंगला, “मिनी दिव्या-लोक” को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, ३२०, एल. डी. रुपारेले रोड, मलबार हिल, मुंबई-४०० ००६.

५. श्री. शौहतर एस. मेहता:- मिनी दिव्या – लोक बंगला, “मिनी दिव्या-लोक” को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, ३२०, एल. डी. रुपारेले रोड, मलबार हिल, मुंबई-४०० ००६.

६. सौ. आशा पी. झवेरी:- फ्लॅट क्र. ६०३, रूबी अपार्टमेंट, चाळकेकर रोड, मुंबई-४०० ००६.

७. श्री. सरोजनेत्र जी. मेहता:- फ्लॅट क्र. ४०२, प्लेनॅट पार्क, नेपियन्सी रोड, मुंबई-४०० ००६.

८. मे. शौहतर एंटदप्रायझेस:- १०१५, प्रसाद चेंबर्स, ऑफरा हाऊस, मुंबई-४०० ००४.

९. अलाहाबाद बँक:- टी-४, नव्हई ट्रेड सेंटर, कर फोर्ड, मुंबई-४०० ००५ येथील शाखा

१०. बँक ऑफ बडोदा:- दलाल स्ट्रीट, मुंबई-४०० ०२३ येथील शाखा

११. कॅनरा बँक:- २१९ दलामल टॉवर्स, नरिमान पॉइंट, मुंबई-४०० ०२१.

१२. भात डायमंड बोर्स, डायमंड प्लाझा, स्वस्तिक सिनेमा बिल्डिंग, ३११, डॉ. डी. बी.

मार्ग, लॉर्मिण रोड, मुंबई-४०० ००४.

१३. फ्लॅट क्र. ६०३, रूबी अपार्टमेंट, चाळकेकर रोड, मुंबई-४०० ००६.

१४. फ्लॅट क्र. ४०२ आणि गॅरज क्र. (ए) आणि (बी) (१७ आणि १८), प्लेनॅट पार्क, पेडर रोड, मुंबई-४०० ०२६.

१५. बीएम्सी मुंबई

एसेल प्रॉपॅक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : पी. ओ. बॉसिंद, तालुका शहापूर, जि़ला ठाणे – ४२१ ६०४, महाराष्ट्र, भारत.



सीआयएल : L74950MH1982PLC028947

दूर. : +९१ ९६७३३३३९७१/९८८२, फॅक्स : +९१ २२ २४९६३१३७

complianceofficer@epglobal.com, www.esselpropack.com

पोस्टल बॅलोट / ई-मतदानाकरिता भागधारकांना सूचना

कंपनी (संवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ सहजानुसर कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ११० व लागू तरतूद अंतर्गत सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, एसेल प्रॉपॅक लिमिटेड (कंपनी) योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता व त्यांना मान्यता देण्याकरिता दि. ०१ नोव्हेंबर, २०१९ रोजी टपाली मतदान सूचनेमध्ये पार पडलेल्या उरावासंबंधात टपाली मतदान व (ई-मतदान यांच्यासह) यांच्याद्वारे त्यांची मान्यता देत आहे.

सूचना याद्वारे सभासदांना देण्यात येते की, वरील प्रकरणाच्या संबंधात : ए) कंपनीच्या संचालक मंडळाची सभा श्री. धरमेश झवेरी यांना मे. डी. एम. झवेरी अॅन्ड कं., कंपनी सचिव यांना टपाली मतदान आयोजित करण्याकरिता परीनीरीक्षक म्हणून सचिव म्हणून स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने मिशुकुती करण्यात येत आहे. बी) टपाली मतदान सूचना दि. ०१ नोव्हेंबर, २०१९ (सूचना) व टपाली मतदान प्रवाससह व पोस्टेज प्रीपेड रिसाव् एनव्हेलपुस सभासदांना दि. ०७ नव्हेंबर, २०१९ रोजी कुरिअर/पोस्टेद्वारे पाठविण्यात आले आहेत. सी) कंपनीने कंपनीच्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा प्रदान करण्याकरिता नॅशनल सिस्कुयुरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा नियुक्त केली आहे. डी) प्रत्यक्ष व इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील मतदान मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी (९.०० वा.) सुो होत आहे व बुधवार, दि. ११ डिसेंबर, २०१९ रोजी (सायं. ५.०० वा.) बंद होत आहे. ई-मतदान मोड्युल मतदान केल्यांतर एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. टपाली मतदान प्रपत्र बुधवार दि. ११ डिसेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० नंतर स्विकृत झाल्यास सदर सभासदांकडेनून स्विकृत झालेले प्रपत्र रद्द करण्यात येतील. ई) ज्या सभासदांना सूचना व टपाली मतदान प्रपत्र स्विकृत झालेले नाहीत ते ड्युप्लिकेट प्रतकरिता कंपनीस complianceofficer@epglobal.com वर वा कॉंपोर्ट कार्यालय येथे लेखी स्वरूपात विनिती पाठवू शकतात. एफ) कोणत्याही चौकशी/ तपशील वा मार्गदर्शनाकरिता पोस्टल बॅलोट/ ई-मतदानाकरिता सभासद श्री.सुरेश सवालिया, कंपनी सचिव यांना कॉंपोरेट कार्यालय येथे ०२२ २४८१ ९०००/९२०० वा complianceofficer@epglobal.com वर संपर्क साधावा व जी) मतदानाचा अहवाल गुरूवार, दि. १२ डिसेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या कॉंपोरेट कार्यालय येथे घोषित करण्यात येत आहे व सदर अहवाल कंपनीची वेबसाईट व त्यांची वेबालिंक https://www.esselpropack.com/shareholders-information वर इन्व्हेस्टर सेव्हान मध्ये प्रकाशित करण्यात येईल. सदर हेतुकरिता विहित निर्धारित तारीख शुक्रवार, दि. ०१ नोव्हेंबर, २०१९ रोजी असून इक्विटी शेअर्सच्या प्रदानित मूल्य व सभासदांचे मतदान हक्क रद्द करण्यात येईल. कोणीही व्यक्ती जी निर्धारित तारखेनुसार कंपनीची सभासद नाही त्यांना केवळ माहिती उद्देश यांकरिता टपाली मतदान सूचना देण्यात येईल. इन्व्हेस्टर सेव्हानमधील सूचना कंपनीची वेबसाईट लिंक https://www.esselpropack.com/shareholders-information व एनएसडीएल वेबसाईट http://www.evoting.nsdl.com वर प्रसिद्द करण्यात येत आहे.

एसेल प्रॉपॅक लिमिटेडकरिता

सही/-

सुरेश सवालिया

मुख्य विधी व कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई

दि. ०७ नोव्हेंबर, २०१९

मध्य रेल्वे

इ-निविदा सूचना

अनु. क्र. १. कामाचे विवरण – वीथी डीव्हिजन (एस) अनुमगामध्ये आरडव्क्तू-२ ट्रान्सलामेटिक र्थवोटिक बॅटिंग्ज वा तस्मा असलेल्या सीएएसए क्रॉसिंग्जद्वारे पूंजगणकरणाद्वारे इन्स्टॉर्, अंदाजित मूल्य : रु. ६४.८७

लाखा, इस्ते : रु. १२९७०००.००, निविदा प्रकाशचे मूल्य :

रु. ५०००००.००,कार्यपूतना कालावधी : ०९ महिने.

१. निविदा बंद होण्याची तारीख व वेळ : दि. २८.११.२०१९ रोजी स. ११.०० पर्यंत. २. प्रस्तावित निविदाकारांनी कृपया निविदा व शुद्धिपत्रक, काही अटीसह सव्यांच्या अधिक विवरणाकरिता आमची वेबसाईट

www Ireps.gov.in ला भेट द्यावी. ३. निविदाकारांना केवळ आमची वेबसाईट

www Ireps.gov.in च्या माध्यमातून वरील ई-निविदेमध्ये इलेक्ट्रॉनिकीत सभाणी होता येईल व ई-निविदेसंबंधात हस्ते प्रस्तावांचे सादरकरणा गुहित धरले जाणार नाही. मॅनुअली चर सादर केल्यास ते उघडवणाने येणार नाही व गुहित धरले जाणार नाहीत. ४. निविदा दस्तावेज मूल्य व इस्ते केवळ रद्द बँकिंग वा फॉरेट गेटवॅकच्या माध्यमातून स्वीकृत केले जाईल.

५. प्रवृत्त चौकशीकरिता विभागाने रेल्वे व्यवस्थाक (कार्ग) कार्यालय, मध्य रेल्वे यांना दूर. क्र. ०२२-६७४५५३२३ सह संपर्क साधावा. ६. सदर निविदा सार्वजनिक प्रतियुग्नेने पोषण असेल २०१७ दि. १६.०९.२०१७ सह अनुपत्ती आहे. निविदा संपूर्ण तपशील वेबसाईट

www Ireps.gov.in वर उघडवण्या आहे.

(निविदा संपूर्ण तपशील विभागाचे रेल्वे व्यवस्थाक (कार्ग) कार्यालय, मध्य रेल्वे यांच्या सूचना फक्तकार्य उपलब्ध आहे.

खुली ई-निविदा सूचना क्र. CR-DRM(W)BB-२०१९-४८ ते ६-११-२०१९.

८३२

अंतिम भारतीय संकटकारांनने प्रवासी हेल्व्हाइन १३८

जाहीर सूचना

सर्व संबधिताना सूचना याद्वारे देण्यात येते की, पहिल्या भागाचे संचालना १९७५ च्या नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/३४४५ अन्वये एम.सी. अॅन्ड १९६० (१९६९ चे एमएएन-XXIV) अंतर्गत नोंदणीकरत सोसायटी **मे. मूर्तदीप सूचीयटी लि.** ज्यांचे कार्यालय येथे १७५-सी-डी, वालजी लधा रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८० आणि दुसऱ्या भागाचे त्यातील उद्‌घेष्ठित सभासद म्हणून सदर सोसायटीचे कार्यदेशीर सर्व सभासद आणि आमचे अशील इंडियन पार्टनरशिप अॅन्ड, १९३२ च्या अधिनियमांतर्गत नोंदणीकरत पार्टनरशिप फर्म मे. **माळेहीर रिअल्टॅस्** ज्युचे कार्यालय येथे **बी-७०१०२ गॅलॅविया, दालमिया इस्टेट, पी. के. रौड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८०** हे सदर मे. **मूर्तदीप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.** यांनी नोंदीत. **क्र.** केआएल/४/१७७५/२०१९ अंतर्गत उप-प्रबंधकासह दिनांक २६/०८/२०१९ रोजी पुनर्विचार करार रितसर नोंदणीकरत केला आहे आणि त्यातील नमूद अटी त्यात शिर्वाट आणि कोणत्याही प्रकारे उभे राहिले नाहीत. २. १९२७/७१००००११५९ ३. १९२७/७१००००११५९

सर्व व्यक्तींना खाली वर्णिलेल्या सदर मिळकत किंवा त्यांच्या कोणत्याही भागाविरुधात किंवा त्याकरिता विक्री, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, गहाण, भेट, कुळबहिवाट, सूविधाधिकार, नारासा किंवा कोणत्याही प्रकाराचा कोणताही हस्त हस्तसंबंधाच्या मार्ग कोणतेही दावे असल्यास तसे लिखित स्वरूपात निम्नस्थाश्रीकारांना **२ जुने भातवाईद निवास, टाळ मजला, गुरूनामक स्ट्रेट, एम. जी. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८०** येथे सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून **७ दिवसांमध्ये कळविणे** आलेल्यास तसे लिखित स्वरूपात निम्नस्थाश्रीकारांना **२ जुने भातवाईद निवास, टाळ मजला, गुरूनामक स्ट्रेट, एम. जी. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८०** येथे संपर्क साधावा. ३. १३०२ धाकरत जमिनीचे ते सर्व भाग किंवा विभाग.

वरील उद्‌घेष्ठित परिशुटः

बीएमसीच्या टी-वॉईच्या हद्दीमधील आणि मुंबई उभरणाऱ्या उप-जिल्ह्या आणि निव्वेक्यामधील एस. रौड आणि वालजी लधा रोडचे जंझण, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८० येथे स्थित आणि मजामात अंदाजे ११२८.०८ मी. मीट्री किंवा तत्सम, १७५-(पी.) मुंबई-४०० ०८० चे प्लॉट क्र. १७५-सी-डी, सी.टी.एस. क्र. १३०२ धाकरत जमिनीचे ते सर्व भाग किंवा विभाग.

चे. पार्लट दिगंबर अॅन्ड कं. कारिता सह।-

(श्री. आर. व्ही. गामरकर)

भागदार

मे. माळेहीर रिअल्टॅस् कारिता वकील

पॉपुलर
इपका लॅबोरेटरीज लिमिटेड
नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इन्ड्यूस्त्रील इस्टेट, कांदिवली (प.), मुंबई-४०० ०६७.
● सीआयएल : एल२४२३९एमएचए१९२९एमएसी०७८३७५, **●** दूर. : +९१ २२ ६६४५ ४४४४, **●** ईमेल : investors@ipca.com **●** वेबसाईट : www.ipca.com

अनु. क्र.	तपशील	संपलेली निमाही			संपलेले अर्थवर्थ			संपलेले वर्ष
		३० सप्टेंबर, २०१९ अलेखापरिश्रित	३० जून, २०१९ अलेखापरिश्रित	३० सप्टेंबर, २०१८ अलेखापरिश्रित	३० सप्टेंबर, २०१९ अलेखापरिश्रित	३० सप्टेंबर, २०१८ अलेखापरिश्रित	३१ मार्च, २०१९ लेखापरिश्रित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१२२८.७०	१०९८.५३	१०२२.७६	२३१७.२३	१९१६.५९	३८३०.८६	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादत्पमक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीयूची)	२२५.४३	१६६.७८	१०९.६४	३९८.२१	२२२.२६	४४६.४६	
३	कालावधीसाठी करपुई निव्वळ नफा/(तोटा) (अपवादत्पमक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीयूची)	२२५.४३	१६६.७८	१४०.६४	३९२.२१	२२२.२६	४४६.४६	
४	कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादत्पमक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीयूची)	१९१.५४	१२९.४३	११८.५४	३२२.९७	१८७.०९	४४२.३२	
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोतर) धरून)	१९१.३४	१२८.५६	१२९.२९	३२९.९०	१९५.७८	४३८.३९	
६	समभाण भांडवल	२५.२७	२५.२७	२५.२७	२५.२७	२५.२७	२५.२७	
७	इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वाण्टूड)	-	-	३३७२.७५	२८२९.६२	२८२९.६२	३०७५.१२	
८	प्रति भाग प्रामांी (प्रत्येकी रु. २/- चे) (अर्वाकिंक):	१५.३२	१०.४४	९.३८	२५.५६	१४.८१	३५.०१	
९	मूतमूठ (₹)	१५.३२	१०.४४	९.३८	२५.५६	१४.८१	३५.०१	
१०	सौमिकृत (₹)							

टिपा:

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड इन्व्हेन्लोज रिकव्हामेंट्स्) रेग्युलेशन्, २०१५ च्या रेग्युलेशन् ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या निमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ह्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स् (www.bseindia.com आणि www.nseindia.com) तसेच कंपनीची वेबसाईट्स् www.ipca.com वर उपलब्ध आहे.

२. अलिप्त अलेखापरिश्रित वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:

(रु. कोटीत)

अनु. क्र.	तपशील	संपलेली निमाही			संपलेले अर्थ वर्ष			संपलेले वर्ष
		३० सप्टेंबर, २०१९ अलेखापरिश्रित	३० जून, २०१९ अलेखापरिश्रित	३० सप्टेंबर, २०१८ अलेखापरिश्रित	३० सप्टेंबर, २०१९ अलेखापरिश्रित	३० सप्टेंबर, २०१८ अलेखापरिश्रित	३१ मार्च, २०१९ लेखापरिश्रित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१२२८.८९	१०३०.४४	१०११.५७	२२५७.३३	१८७९.८३	३८८०.७७	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा	२२६.७३	१६७.९६	१०९.६४	३९८.६९	२२२.२६	४५६.४६	
३	करोतर नफा	१९६.०२	१३२.०५	११९.७४	३२८.०७	१८५.२६	४५४.९१	

संचालक मंडळाच्या आदेशाच्या

इपका लॅबोरेटरीज लिमिटेड साठी

प्रभुवंद गोपा

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
(सीआयएल : ००११२६९१)

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड
नोंदणी. कार्यालय : दी पॅरिनी क्रिसेडो, ८०३, ८ वा मजला, एमपीए ग्राऊंडसमॉर, सी३८-सी३९, जी ब्लॉक, बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बान्द्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१
फोन : ०२२ ३३०७७७५ फॅक्स : ०२२-२६५३२४४० सीआयएल : एल५१०एमएच१९८५पीएसी०३४६६२
ई-मेल: info@deccangoldmines.com वेबसाईट : www.deccangoldmines.com

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या निमाही आणि अर्थ वर्षासाठी एकत्रित अलेखापरिश्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. दशलक्षांत)

अं. क्र.	तपशील	एकत्रित	संपलेली निमाही			संपलेले अर्थ वर्ष			संपलेले वर्ष
			३०.०९.२०१९ अलेखापरिश्रित	३०					